

अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हताधारक  
उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  
पदावर नियुक्ती देण्याच्या कार्यपद्धतीबाबत..

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक बांधकाम विभाग,  
शासन परिपत्रक क्र.अकंपा-२०१४/प्र.क्र.२९४/सेवा-३  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई-४०००३२  
दि.१२/०५/२०१६

### शासन परिपत्रक

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत गट-क मधील अतांत्रिक संवर्गातील लिपिक/टंकलेखक पदाचे नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता आहेत. त्यानुसार सदर पदाकरिता अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रतिक्षायादी ही मंडळ कार्यालयात ठेवण्यात येते. त्यापैकी काही अनुकंपा धारक उमेदवारांनी गट-क मधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या तांत्रिक पदाची शैक्षणिक पात्रता धारण केल्यामुळे त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या तांत्रिक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेबाबत विनंती केली आहे. मात्र स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचे नियुक्ती प्राधिकारी हे परिमंडळीय अधीक्षक अभियंता आहेत. त्यामुळे तांत्रिक पदाची वेगळी प्रतिक्षासूची ठेवण्याबाबत मंडळ कार्यालयांकडून मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली होती.

२. त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, अनुकंपा तत्वावरील गट-क संवर्गामधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या तांत्रिक पदाचे नियुक्ती प्राधिकारी यांनी त्या परिमंडळातील संबंधित सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदर पदाची अर्हता पूर्ण केलेल्या अनुकंपा धारक उमेदवारांची नावे प्राप्त करून घ्यावीत व अशाप्रकारे प्राप्त झालेल्या उमेदवारांचा मुळ अनुकंपा यादीतील अर्जाचा दिनांक व अर्हता प्राप्त केल्याचा दिनांक विचारात घेवून ज्येष्ठतेनुसार संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शिफारस करावी. तसेच शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी संबंधित जिल्हाधिकारी यांनी अंतिमरित्या कळविलेल्या उमेदवारांमधून, सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले अनुकंपा विषयक आदेश विचारात घेवून, पात्र उमेदवारांना नियुक्ती द्यावी.

३. सदर परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.४४/२०१६/आठ, दि.२८/०३/२०१६ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०५१२१२५६०७७५१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( वैशाली सुळे )

शासनाच्या अवर सचिव

प्रत -

१. जिल्हाधिकारी (सर्व)
२. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर.
३. मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई.
४. मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई.
५. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, मुंबई/ पुणे/ नाशिक/ औरंगाबाद/अमरावती/ नागपूर.
६. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ (सर्व मंडळे).
७. सामान्य प्रशासन विभाग/कार्यासन-८, मंत्रालय, मुंबई.
८. निवड नस्ती/सेवा-३.